

सन २०१२ - २०१३ या वर्षाच्या उत्कृष्ट मराठी
वाङ्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार जाहीर
करणेबाबत.

**महाराष्ट्र शासन
मराठी भाषा विभाग**

शासन निर्णय क्रमांक: रावापु-१०१३/प्र.क्र. १२२/२०१३/भाषा-३,

मराठी भाषा विभाग, हुतात्मा राजगुरु चौक,
मादाम कामा मार्ग, मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२.

तारीख: १७ फेब्रुवारी, २०१४

वाचा :

- १) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक: रावापु १०१२/प्र.क्र.१०४/२०१२/भाषा - ३,
दि. १० सप्टेंबर, २०१२, दि.४ जानेवारी, २०१३
- २) मराठी भाषा विभाग, शासन निर्णय क्रमांक: रावापु १०१३/प्र.क्र.३४/२०१३/भाषा-३,
दि.८ मार्च, २०१३

प्रस्तावना :

उत्कृष्ट मराठी वाङ्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार देण्याबाबतची योजना सन २०१२ - २०१३ या वित्तीय वर्षापासून पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाकडून मराठी भाषा विभागाकडे वर्ग करण्यात आली असल्यामुळे त्याअनुषंगाने निर्गमित करण्यात आलेल्या संदर्भाधीन दि. १० सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयानुसार सन २०१२-२०१३ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या/ प्रथम प्रकाशित झालेल्या वाङ्.मय अथवा साहित्य प्रकारास सन २०१३ या वर्षाचा उत्कृष्ट मराठी वाङ्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार जाहीर करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

शासन निर्णय :

सन २०१२-२०१३ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या/ प्रथम प्रकाशित झालेल्या वाङ्.मय अथवा साहित्य प्रकारास सन २०१३ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या निवड समितीच्या निकालपत्रानुसार सदर पुरस्कारासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या ३१ लेखक / साहित्यिकांची नांवे सोबत जोडण्यात आलेल्या विवरणपत्रातील यादीनुसार जाहीर करण्यास व सदर पुरस्कारासाठी पात्र ठरलेल्या पुरस्कर्त्यांना संबंधित पुरस्काराची रक्कम प्रदान करण्यास शासनाची मान्यता देण्यात येत आहे.

२. सन २०१२-२०१३ या वर्षात निर्मिती करण्यात आलेल्या/ प्रथम प्रकाशित झालेल्या वाङ्.मय अथवा साहित्य प्रकारास सन २०१३ या वर्षाचा उत्कृष्ट मराठी वाङ्.मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करावयाच्या पुरस्काराची रोख रक्कम संदर्भाधीन दि. १० सप्टेंबर, २०१२ च्या शासन निर्णयातील जोडपत्र - १ मध्ये नमूद केल्याप्रमाणे जास्तीत जास्त रु.१,००,०००/- (रुपये एक लक्ष फक्त) व कमीत कमी रु. ५०,०००/- (रुपये पन्नास हजार फक्त) असेल. पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र असे आहे. सदर पुरस्काराच्या यादीमध्ये कोणत्या वाङ्.मय प्रकारास

कोणता पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे, त्याचे नाव, तसेच संबंधित लेखकाचे, पुस्तकाचे व प्रकाशन संस्थेचे नांव आणि पुरस्काराची रक्कम नमूद करण्यात आली आहे.

३. यासाठी सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई यांना आहरण व संवितरण अधिकारी म्हणून घोषित करण्यात येत असून त्यांना अथवा त्यांनी प्राधिकृत केलेल्या दुय्यम अधिका-यास याबाबतच्या देयकावर स्वाक्षरी करण्यास प्राधिकृत करण्यात येत आहे.

४. या प्रित्यर्थ होणारा खर्च “मागणी क्र. झेडएफ -०२, २२०५ - कला व संस्कृती - ०० -१०२ कला व संस्कृती प्रचालन ०१ (योजनेतर योजना) (०१)(०३) -उत्तम पुस्तकांना उत्तेजन (२२०५ ३१९९) ५० इतर खर्च (योजनेतर) ” या लेखाशिर्षाखाली सन २०१३ - २०१४ या वित्तीय वर्षात मंजूर करण्यात आलेल्या अनुदानातून भागविण्यात यावा.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१४०२१७१२५०५२६३३३ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(ललिता शि.देठे)

उप सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मुख्यमंत्री यांचे अपर मुख्य सचिव, मंत्रालय, मुंबई,
२. मा.उपमुख्यमंत्री यांचे प्रधान सचिव, मंत्रालय, मुंबई,
३. मा.मंत्री (सांस्कृतिक कार्य) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
४. मा.राज्यमंत्री (मराठी भाषा) यांचे खाजगी सचिव, मंत्रालय, मुंबई,
५. प्रबंधक, लोक आयुक्त आणि उप लोक आयुक्त कार्यालय, मुंबई,
६. प्रधान सचिव (सांस्कृतिक कार्य), पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभाग, मंत्रालय, मुंबई,
७. सचिव, मराठी भाषा विभाग यांचे स्वीय सहायक, मंत्रालय, मुंबई,
८. अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
९. महालेखापाल, महाराष्ट्र-१, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), मुंबई,
१०. महालेखापाल, महाराष्ट्र-२, (लेखापरिक्षा / लेखा व अनुज्ञेयता), नागपूर,
११. सर्व विभागीय आयुक्त,
१२. सर्व जिल्हाधिकारी,
१३. अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,
१४. निवासी लेखापरिक्षा अधिकारी, मुंबई,

१५. महालेखाकार (स्थानिक निकाय लेखापरीक्षा व लेखा), महाराष्ट्र, मुंबई,
१६. वित्त विभाग (व्यय -४ / अर्थसंकल्प -३ / अर्थसंकल्प - १४), मंत्रालय, मुंबई,
१७. सचिव, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई,
१८. संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, मुंबई,
१९. संचालक, भाषा संचालनालय, बांद्रा, मुंबई,
२०. सचिव, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळ, मुंबई,
२१. प्रशासकीय अधिकारी, राज्य मराठी विकास संस्था, मुंबई,
२२. संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई,
२३. सहसंचालक, लेखा व कोषागारे संगणक कक्ष, नवीन प्रशासन भवन, ५ वा मजला, मुंबई,
२४. अवर सचिव (अर्थसंकल्प), मराठी भाषा विभाग, मंत्रालय, मुंबई,
२५. भाषा - ३ (संग्रहार्थ).

विवरणपत्र

शासन निर्णय क्र. रावापु१०१३/प्र.क्र.१२२/२०१३/भाषा-३ दिनांक १७ फेब्रुवारी, २०१४ चे सहपत्र
सन २०१२-२०१३ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक /
साहित्यिकांची यादी

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
१.	प्रौढ वाङ्मय - काव्य	कवी केशवसूत पुरस्कार	१,००,०००/-	प्रज्ञा दया पवार	दृश्यांचा ढोबळ समुद्र	पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
२.	प्रथम प्रकाशन - काव्य	बहिणाबाई चौधरी पुरस्कार	५०,०००/-	अभय दाणी	एरवी हा जाळ	लोकवाङ्मय गृह, मुंबई
३.	प्रौढ वाङ्मय - नाटक / एकांकिका	राम गणेश गडकरी पुरस्कार	१,००,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
४.	प्रथम प्रकाशन - नाटक / एकांकिका	विजय तेंडूलकर पुरस्कार	५०,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
५.	प्रौढ वाङ्मय - कादंबरी	हरी नारायण आपटे पुरस्कार	१,००,०००/-	आनंद विनायक जातेगांवकर	अस्वस्थ वर्तमान	शब्द पब्लिकेशन, मुंबई
६.	प्रथम प्रकाशन - कादंबरी	श्री. ना. पेंडसे पुरस्कार	५०,०००/-	अवधूत डोंगरे	स्वतःला फालतू समजण्याची गोष्ट	अक्षर मानव प्रकाशन, पुणे
७.	प्रौढ वाङ्मय - लघुकथा	दिवाकर कृष्ण पुरस्कार	१,००,०००/-	नीरजा	पावसात सूर्य शोधणारी माणसं	पॉप्युलर प्रकाशन, मुंबई
८.	प्रथम प्रकाशन - लघुकथा	ग. ल. ठोकळ पुरस्कार	५०,०००/-	गुणवंत मधूकर पाटील	भरळ	अक्षर मानव प्रकाशन, पुणे
९.	प्रौढ वाङ्मय - ललितगद्य (ललित विज्ञानासह)	अनंत काणेकर पुरस्कार	१,००,०००/-	हेमंत देसाई (बाबू मोशाय)	सुहाना सफर	मॅजेस्टिक प्रकाशन, मुंबई
१०.	प्रथम प्रकाशन - ललितगद्य	ताराबाई शिंदे पुरस्कार	५०,०००/-	ऋषिकेश पाळंदे	दोन चाकं आणि मी	प्रफुल्लता प्रकाशन, पुणे
११.	प्रौढ वाङ्मय - विनोद	श्रीपाद कृष्ण कोल्हटकर पुरस्कार	१,००,०००/-	अनिल पंढरीनाथ सोनार	विश्वसुंदरी सुलभ हप्त्यात	मनोरमा प्रकाशन, मुंबई

शासन निर्णय क्र. रावापु१०१३/प्र.क्र.१२२/२०१३/भाषा-३ दिनांक १७ फेब्रुवारी, २०१४ चे सहपत्र
सन २०१२-२०१३ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक /
साहित्यिकांची यादी

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
१२.	प्रौढ वाङ्मय - चरित्र	न. चिं. केळकर पुरस्कार	१,००,०००/-	बाबा भांड	लोकपाळ राजा सयाजीराव	साकेत प्रकाशन, औरंगाबाद
१३.	प्रौढ वाङ्मय - आत्मचरित्र	लक्ष्मीबाई टिळक पुरस्कार	१,००,०००/-	मधु मंगेश कर्णिक	करुळचा मुलगा	मौज प्रकाशन, मुंबई
१४.	प्रौढ वाङ्मय - समीक्षा / वाङ्मयीन संशोधन / सौंदर्यशास्त्र / ललितकला आस्वादपर लेखन	श्री. के. क्षीरसागर पुरस्कार	१,००,०००/-	डॉ. ऋषीकेश कांबळे	दलित कविता आणि अमेरिकन ब्लॅक पोएट्री	गोदा प्रकाशन, औरंगाबाद
१५.	प्रथम प्रकाशन - समीक्षा / सौंदर्यशास्त्र	रा. भा. पाटणकर पुरस्कार	५०,०००/-	हेमंत खडके	अर्वाचीन कवींचा काव्यविचार	पद्मगंधा प्रकाशन, पुणे
१६.	प्रौढ वाङ्मय - राज्यशास्त्र /समाजशास्त्र	डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार	१,००,०००/-	संध्या नरे - पवार	तिची भाकरी कोणी चोरली ?	मनोविकास प्रकाशन, पुणे
१७.	प्रौढ वाङ्मय - इतिहास	शाहू महाराज पुरस्कार	१,००,०००/-	अविनाश दिगंबर फुलझेले	आंबेडकरी चळवळीतील दादासाहेब गायकवाड यांचे योगदान	लोकवाङ्मय गृह, मुंबई
१८.	प्रौढ वाङ्मय-भाषाशास्त्र / व्याकरण	नरहर कुरुंदकर पुरस्कार	१,००,०००/-	सुरेश पांडुरंग वाघे	संकल्पना कोश खंड २,३,४,५	ग्रंथाली, मुंबई
१९.	प्रौढ वाङ्मय - विज्ञान व तंत्रज्ञान (संगणक व इंटरनेटसह)	महात्मा ज्योतीराव फुले पुरस्कार	१,००,०००/-	प्रदीपकुमार माने	मुंगी : एक अद्भूत विश्व	पद्मगंधा प्रकाशन, पुणे
२०.	प्रौढ वाङ्मय - शेती व शेतीविषयक पूरक व्यवसाय लेखनासह	वसंतराव नाईक पुरस्कार	१,००,०००/-	अनिल पाटील	गावगाडा शतकानंतर ...	मनोविकास प्रकाशन, पुणे

शासन निर्णय क्र. रावापु१०१३/प्र.क्र.१२२/२०१३/भाषा-३ दिनांक १७ फेब्रुवारी, २०१४ चे सहपत्र
सन २०१२-२०१३ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक /
साहित्यिकांची यादी

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
२१.	प्रौढ वाङ्मय - दलित साहित्य	लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार	१,००,०००/-	अॅड. नानासाहेब निकम	जोहार	जातक प्रकाशन, मुंबई
२२.	प्रौढ वाङ्मय - अर्थशास्त्र व अर्थशास्त्रविषयक लेखन	सी. डी. देशमुख पुरस्कार	१,००,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
२३.	प्रौढ वाङ्मय - तत्त्वज्ञान व मानसशास्त्र	ना. गो. नांदापूरकर पुरस्कार	१,००,०००/-	डॉ. मुहम्मद आजम	सुफी तत्त्वज्ञान : स्वरूप आणि चिंतन	पद्मगंधा प्रकाशन, पुणे
२४.	प्रौढ वाङ्मय - शिक्षणशास्त्र	कर्मवीर भाउराव पाटील पुरस्कार	१,००,०००/-	नामदेव शंकर माळी	शाळाभेट	साधना प्रकाशन, पुणे
२५.	प्रौढ वाङ्मय - पर्यावरण	डॉ. पंजाबराव देशमुख पुरस्कार	१,००,०००/-	अतुल देउळगावकर	विश्वाचे आर्त	लोकवाङ्मय गृह, मुंबई
२६.	प्रौढ वाङ्मय - संपादित / आधारित	रा. ना. चव्हाण पुरस्कार	१,००,०००/-	शिफारस नाही	शिफारस नाही	शिफारस नाही
२७.	प्रौढ वाङ्मय - अनुवादित	तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी पुरस्कार	१,००,०००/-	सुजाता गोडबोले	भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा	राजहंस प्रकाशन, पुणे
२८.	प्रौढ वाङ्मय - संकीर्ण (क्रीडासह)	भाई माधवराव बागल पुरस्कार	१,००,०००/-	प्रसाद नामजोशी	शॉर्टकट	मनोविकास प्रकाशन, पुणे
२९.	बालवाङ्मय - कविता	बालकवी पुरस्कार	५०,०००/-	इंद्रजित भालेराव	गावाकडं	मनोविकास प्रकाशन, पुणे
३०.	बालवाङ्मय - नाटक व एकांकिका	भा. रा. भागवत पुरस्कार	५०,०००/-	अरुणा भागवत	आनंद फुलवू या	इसाप प्रकाशन, नांदेड

शासन निर्णय क्र. रावापु१०१३/प्र.क्र.१२२/२०१३/भाषा-३ दिनांक १७ फेब्रुवारी, २०१४ चे सहपत्र
सन २०१२-२०१३ या वर्षाकरीता उत्कृष्ट मराठी वाङ्मय निर्मितीस राज्य पुरस्कार प्रदान करण्यासाठी पात्र ठरविण्यात आलेल्या लेखक /
साहित्यिकांची यादी

अ.क्र.	वाङ्मय प्रकार	पुरस्कार	रक्कम	लेखकाचे नांव	पुस्तकाचे नाव	प्रकाशन संस्था
३१.	बालवाङ्मय - कादंबरी	साने गुरुजी पुरस्कार	५०,०००/-	ल.म.कडू	खारीच्या वाटा	राजहंस प्रकाशन,पुणे
३२.	बालवाङ्मय कथा (छोटया गोष्टी,परीकथा, लोककथांसह)	राजा मंगळवेढेकर पुरस्कार	५०,०००/-	गौरी पटवर्धन	नील आणि प्रिन्स ऑफ पर्शिया	जोत्सना प्रकाशन, पुणे
३३.	बालवाङ्मय सर्वसामान्य ज्ञान (छंद व शास्त्रे)	यदुनाथ थत्ते पुरस्कार	५०,०००/-	आनंद घैसास	आकाश कसे पाहावे	मनोविकास प्रकाशन, पुणे
३४.	बालवाङ्मय - संकीर्ण	ना. धो. ताम्हणकर पुरस्कार	५०,०००/-	मदन हजेरी	गायबगळा	स्पर्श प्रकाशन, राजापूर
३५.	बृहन्महाराष्ट्र पुरस्कार	सयाजी महाराज गायकवाड पुरस्कार	१,००,०००/-	डॉ. प्रतिभा आठवले	पूर्वरंग - हिमरंग	कॉन्टिनेन्टल प्रकाशन, पुणे
